



पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी ४११ ०१८



आरोग्य विभाग

दुरध्वनी क्रमांक - ०२० ६७३३१३३६ ई-मेल- healthho@pcmcindia.gov.in

जाहीर नोटीस

(प्लॅस्टीक कचरा व्यवस्थापनाबाबत)

शहरातील जनतेला कळविण्यात येते की, केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचना क्र. जीएसआर - ३२० (इ) दिनांक १८.०३.२०१६ अन्वये प्लॅस्टीक वेस्ट मॅनेजमेंट रूल्स - २०१६ लागू केलेले आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने अधिसूचना क्रमांक प्लॅस्टीक - २०१८/प्र.क्र. २४/तां.क्र. ४. दिनांक २३ मार्च २०१८, ११ एप्रिल २०१८ व, दिनांक ०२ जुलै, २०१८ नुसार अविघटनशील कचऱ्यामुळे स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीवर अनिष्ट परिणाम होत असल्याने "महाराष्ट्र प्लॅस्टीक व थर्मोकॉल अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन, वापर विक्री, वाहतुक, हाताळणी, साठवणूक व तदंतर वेळोवेळी केलेल्या सुधारणा) अधिसूचना, २०१८ संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आली आहे."


"Maharashtra Plastic and Thermocol Products (Manufacture, Usage, Sale, Transport, Handling and Storage)" Notification 2018

सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, उपरोक्त नियम व अधिसूचनेची कठोर अंमलबजावणी शहरांमध्ये सुरु करण्यात आली आहे. यातील तरतुदींचे उल्लंघन झाल्यास नियमाप्रमाणे उचित कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

जा.क्र. : आमुका/२/कावि/८५१/२०१८

दिनांक : ०५/११/२०१८

ठिकाण - पिंपरी



सही/-

(श्रावण हर्डीकर)

आयुक्त

पिंपरी चिंचवड महानगरपालिका



पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी ४११ ०१८

आरोग्य विभाग

दुरध्वनी क्रमांक - ०२० ६७३३१३३६

ई-मेल- healthho@pcmcindia.gov.in



जाहीर सूचना

(घनकचरा व्यवस्थापन, दंड आकारणी बाबत)

या जाहीर सूचनेद्वारे सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, भारत सरकार पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय यांचेकडील अधिसूचना क्र.एस.ओ.१३५७ (इ) दिनांक. ०८/०४/२०१६ अन्वये घनकचरा व्यवस्थापन नियम लागू केले आहेत. या नियमांची अंमलबजावणी शहरामध्ये प्रभावी पणे चालू आहे.

घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ च्या तरतुदीचे अनुपालन न करणाऱ्या व्यक्ती/ संस्थांना दंड करण्याचे (Spot Fine) अधिकार महानगरपालिकांना शासन निर्णय क्र. स्वमअ-२०१७/प्र.क्र.२५६/नवि-३४, नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन दि. ३० डिसेंबर, २०१७ अन्वये प्रदान करण्यात आले आहेत.

त्यास अनुसरून या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ च्या तरतुदीचे अनुपालन न करणाऱ्या व्यक्ती/ संस्थांकडून खालील प्रमाणे दंडनीय रक्कम वसूल करण्यात येत आहे.

(दंडाचे जोडपत्र)


अ क्र	कृती/बाब	दंड रक्कम रु
1	रस्ते/ मार्गावर घाण करणे	१८०/-
2	सार्वजनिक ठिकाणी थुंकणे	१५०/-
3	उघड्यावर लघवी/लघुशंका करणे	२००/-
4	उघड्यावर शौच करणे	५००/-

तरी, सर्व संबंधितांनी याची नोंद घेवून घन कचरा व्यवस्थापन नियम, २०१६ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करावे

जा.क्र. : आमुका/२/कावि/८५३/२०१८

दिनांक : ०५/११/२०१८

ठिकाण - पिंपरी



सही/-

(श्रावण हर्डीकर)

आयुक्त

पिंपरी चिंचवड महानगरपालिका



पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी ४११ ०१८

आरोग्य विभाग



दुरध्वनी क्रमांक - ०२० ६७३३१३३६ ई-मेल- healthho@pcmcindia.gov.in

जाहीर सूचना

(घनकचरा व्यवस्थापनाबाबत)


भारत सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल अधिसूचना क्र. एस.ओ. १३५७ (इ) दिनांक ०८.०४.२०१६ अन्वये घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ लागू केले आहेत. या नियमांतर्गत प्रत्येक कचरा निर्मात्याने (नागरिकांनी) विघटनशील (कुजणारा किंवा ओला), अविघटनशील (न कुजणारा किंवा सुका) व घरगुती धोकादायक असा वर्गीकृत केलेला कचरा स्वतंत्रपणे देवून स्थानिक स्वराज्य संस्थेने नेमून दिलेल्या व्यक्तीकडे/एजन्सीकडे देणे बंधनकारक आहे. या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी शहरांमध्ये सुरु आहे.

सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ मध्ये अभिप्रेत असलेली कार्यवाही करून सहकार्य करावे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास नियमाप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

जा.क्र. : आमुका/२/कावि/८५२/२०१८

दिनांक : ०५/११/२०१८

ठिकाण - पिंपरी



सही/-

(श्रावण हर्डीकर)

आयुक्त

पिंपरी चिंचवड महानगरपालिका